



## श्री सद्गुरु शाईनाथ—सगुणोपसना

भाग १ ला

### काकड आरती

पहाटे पाच वाजता — प्रातः काळचा उपासनाक्रम  
(प्रातः पाँच बजे — प्रातः काल उपासना)

#### १ — जोडूनिया कर (भूपाळी)

जोडूनिया कर चरणी ठेविला माथा। परिसावी विनंतीमाझी  
सद्गुरुनाथा ॥ १ ॥ असो नसो भाव आलो तुझिया ठाया।  
कृपा—दृष्टी पाहे मजकडे सद्गुरुराया ॥ २ ॥ अखंडित असावे  
ऐसे वाटते पायी। साडूनी संकोच ठाव थोडासा देई ॥ ३ ॥  
तुका म्हणे देवा माझी वेडीवाकुडी। नामे भवपाश हाती आपुल्या  
तोडी ॥ ४ ॥

#### २ — उठा पांडुरंगा (भूपाळी)

उठा पांडुरंगा आता प्रभातसमयो पातला। वैष्णवांचा भेळा  
गरुडपारी दाटला ॥ १ ॥ गरुडपारापासूनी महाद्वारा—पर्यंत ।  
सुरवरांची मांदी उभी जोडूनिया हात ॥ २ ॥ शुक—सनकादिक नारद—तुंबर भक्तांच्या कोटी। त्रिशूल  
डमरु घेऊनि उभा गिरिजेचा पती ॥ ३ ॥ कलीयुगीचा  
भक्त नामा उभा कीर्तनी। पाठीमागे उभी डोळा लावूनिया  
जनी ॥ ४ ॥

#### ३ — उठा उठा (भूपाळी)

(चाल—घनश्यामसुंदरा श्रीधरा)

उठा उठा श्रीसाईनाथ गुरु चरणकमल दावा ।  
आधि—व्याधि भवताप वारूनी तारा जडजीवा ॥ धृ० ॥

गेली तुम्हां सोडूनिया भवतमरजनी विलया । परि ही  
अज्ञानासी तुमची भुलवि योगमाया । शक्ति न आम्हां  
यक्तिंचितही तिजला साराया । तुम्हीच तीते सारूनि दावा  
मुख जन ताराया ॥ चा० ॥ शो साईनाथ महाराज  
भवतिमिरनाशक रवी। अज्ञानी आम्ही किती तुम्हीच तव  
वर्णावी थोरवी। ती वर्णिता भागले बहुवदनि शोष विधि  
कवी ॥ चा० ॥ सकृप होऊनि महिमा तुमचा तुम्हीच वदवावा ॥  
आधि० ॥ उठा ॥ १ ॥ भक्त मनी सद्भाव घरूनि जे तुम्हां  
अनुसरले। घ्यायास्तव ते दर्शन तुमचे द्वारि उभे ठेले।  
घ्यानस्था तुम्हांस पाहूनी मन अमुचे घाले। परि त्वद्वचनामृत  
प्राशायाते आतुर झाले ॥ चा० ॥ उघडूनी नेत्रकमला  
दीनबंधु रमाकांता। पाही बा कृपादृष्टी बालका जशी माता।  
रंजवी मधुरवाणी हरी ताप साईनाथा ॥ चा० ॥ आम्हीच  
अपुले काजास्तव तुज कष्टवितो देवा। सहन करिशिल ते  
ऐकुनि घावी भेट कृष्ण घावा ॥ उठ उठा ॥ आधि—व्याधि० ॥  
२ ॥

#### ४ — दर्शन द्या (भूपाळी)

उठ पांडुरंगा आता दर्शन द्या सकवा। झाला अरुणोदय सरली  
निंद्रेची वेळ ॥ १ ॥ संत साधु मुनी अवधे झालेती गोवा। सोऱा  
शेजे सुखे आता बधु द्या मुखकमला ॥ २ ॥ रंगमंडपी महद्वारी  
झालीसे दाटी। मन उत्तावीळ रूप पहवया दृष्टी ॥ ३ ॥ राही  
रखुमाबाई तुम्हां येऊ द्या दया। शेजे हालवुनी जागे करा देवराया ॥  
४ ॥ गरुड हनुमंत उभे पहती वाट। स्वर्गीचे सुरवर घेऊनि आले  
बोमाट ॥ ५ ॥ झाले मुक्तद्वार लाभ झाला रोकडा। विष्णुदास नामा  
उभा घेऊनि काकड ॥ ६ ॥

#### ५ — पंचारती (अभंग)

घेऊनिया पंचारती। करु बाबांसी आरती ॥ करु साईसी  
आरती। करु बाबांसी आरती ॥ १ ॥ उठा उठा हो बांधव।  
ओवाळू हा, रखुमाधव ॥ साई रमाधव। ओवाळू हा  
रखुमाधव ॥ २ ॥ करुनिया स्थीर मन। पाहू गंभीर हे  
घ्यान ॥ साईचे हे घ्यान। पाहू गंभीर हे घ्यान ॥ ३ ॥  
कृष्णनाथा दत्तसाई। जडो चित्त तुझे पायी ॥ चित्त देवा  
पायी। जडो चित्त तुझे पायी ॥ ४ ॥

#### ६ — चिन्मयरूप (काकड आरती)

काकड आरती करीतो साईनाथ देवा। चिन्मयरूप दाखवी घेऊनि  
बालक लघुसेवा ॥ धृ० ॥ काम क्रोध मद मत्सर आटुनी काकड

केला । वैराग्याचे तूप घालुनि मी तो भिजवीला । साईनाथगुरुभत्तिज्ज्वलने तो मी पेटविला । तदवृत्ती जाळुनी गुरुने प्रकाश पाडिला । द्वैत-तमा नासूनी मिळवी तत्स्वरूपी जीवा ॥ चिं ॥ कं ॥ चिं ॥ १ ॥ भू-खेचरव्यापूनी अवघे हृत्कमली राहसी । तोनि दत्तदेव तू शिरडी राहुनि पावसी । राहुनि येथे अन्यत्रहि तू भक्तांस्तव घावसी । निरसुनिया संकट दासा अनुभव द्याविसी । न कळे त्वल्लीलाही कोण्या देवा वा मानवा ॥ चिं ॥ कं ॥ चिं ॥ २ ॥ त्वद्यश दुंदुभीने सारे अंबर हे कँदले । सगुण मूर्ती पाहम्या आतुर जन शिरडी आले । प्राशुनि त्वद्वचनामृत आमुचे देहभान हरपले । सोङ्गुनिया दुरभिमान मानस त्वच्वरणी वाहिले । कृपा करूनिया साईमाउले दास पदरी ध्यावा ॥ चिं ॥ कं ॥ चिं ॥ ३ ॥

## ७ – पंढरीनाथा (काकडआरती)

भक्तिचिया पोटी बोध काकडा ज्योती । पंचप्राण जीवे भावे ओवाळू आरती ॥ १ ॥ ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा । माझ्या साईनाथा । दोन्ही कर जोडेनी चरणी ठेविला माथा ॥ धू० ॥ काय महिमा वर्णू आता सांगणे किती । कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती ॥ २ ॥ राही रखुमाबाई उभ्या दोधी दो बाही । मयूरपिच्छ चासरे ढाकिति ठायीचे ठायी ॥ ३ ॥ तुका म्हणे दीप घेऊनि उन्मनीत शोभा । विटेवरी उभा दिसे लावण्यगाभा ॥ ४ ॥ ओवाळू ० ॥

## ८ – उठा उठा (पद)

उठा साधुसंत साधा आपुलाले हित ॥ जाईल जाईल हा नरदेह मग केंचा भगवंत ॥ १ ॥ उठेनिया पहाटे बाबा उभा असे विटे । चरण त्यांचे गोमटे अमृतदृष्टी अवलोका ॥ २ ॥ उठा उठा हो वेगेसी चला जाऊया राचळासी । जळतिल पातकांच्या राशी काकड आरती देखिलिया ॥ ३ ॥ जागे करा रळविमणीवर, देव आहे निजसुरात । वेगे लिंबलोण करा दृष्ट होईल तयासी ॥ ४ ॥ दारी वाजंत्री वाजती ढोल दमामे गर्जती । होते काकड आरती माझ्या सद्गुरुरायांची ॥ ५ ॥ सिंहनाद शंखभेरी आनंद होतो महाद्वारी । केशवराज विटेवरी नामा चरण वंदितो ॥ ६ ॥

## मजला

साईनाथगुरु माझे आई । मजला ठाव घावा पायी ॥ दत्तराज गुरु माझे आई । मजला ठाव घावा पायी ॥ श्रीसच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय ॥

## ९ – श्री साईनाथप्रभताष्टक

(पृथ्वी)

प्रभात समयी नभा शुभ रविप्रभा फाकली । स्मरे गुरु सदा अशा समयि त्या छळे ना कली ॥ म्हणोनि कर जोडूनी करु आता गुरुप्रार्थना । समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना ॥ १ ॥ तमा निरसि भानु हा गुरुहि नासि अज्ञानता । परंतु गुरुचि करी न रविही कधी साम्यता ॥ पुन्हा तिमिर जन्म घे गुरु कृपेनि अज्ञानता । समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना ॥ २ ॥ रवि प्रगट होऊनि त्वरित घालवी आलसा । तसा गुरुहि सोडवी सकल दुष्कृति लालसा । हरोनि अभिमानही जडवि तत्पदी भावना । समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना ॥ ३ ॥ गुरुसि उपमा दिसे विधिहरीहरांची उणी । कुठेनि मग येई ती कवनि या उगी पाहुणी ॥ तुझीच उपमा तुला बरवि शोभते सज्जना । समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना ॥ ४ ॥ समाधि उत्तरोनिया गुरु चला मशीदीकडे । त्वदीय वचनोक्ति ती मधुर वारिती साकडे ॥ अजातारिपु सद्गुरो अखिलपातका भंजना । समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना ॥ ५ ॥ अहा सुसमयासि या गुरु उठानिया बैसले । विलोकुनि पदाश्रिता तदिय आपदे नासिले ॥ असा सुहितकारि या जगति कोणीही अन्य ना । समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना ॥ ६ ॥ असे बहुत शाहणा परि न ज्या गुरुचि कृपा । न तत्स्वहित त्या कळे करितसे रिकाम्या गपा ॥ जरी गुरुपदा घरी सुदृढ भक्तिने तो मना । समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना ॥ ७ ॥ गुरो विनंति मी करी हृदयमंदिरी या बसा । समस्त जग हे गुरुस्वरूपची ठसो मानसा ॥ घडो सतत सत्कृति मतिहि दे जगत्पावना । समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना ॥ ८ ॥

## संग्रहरा

ऐमे या अष्टकासी पद्धुनि गुरुवरा प्रार्थिती जे प्रभाती । त्यांचे चित्तासि देतो अखिल हस्तनिया भ्रांति मी नित्य शांती ॥ ऐसे हे साईनाथे कथुनि सुचविले जेवि या बालकासी । तेवी त्या कृष्णपायी नमुनि सविनये अर्पितो अष्टकासी ॥

श्री सच्चिदानंद समर्थ सद्गुरु साईनाथ महाराज की जय ॥

## १० – रहम नजर (पद)

साईं रहम नजर करना, बच्चों का पालन करना ॥ धृ० ॥  
 ॥ x 2 ॥ जाना तुमने जगत्प्रसारा, सबही झूठ जमाना ॥  
 x 2 ॥ साई० ॥ ॥ x 2 ॥ १ ॥ मैं अंधा हूँ बंदा आपका,  
 मुझको प्रभु दिखलाना ॥ x 2 ॥ साई० ॥ x 2 ॥ २ ॥  
 दासगनु कहे अब क्या बोलू, थक गई मेरी रसना ॥ ॥  
 x 2 ॥ साई० ॥ x 2 ॥ ३ ॥

## ११ – रहम नजर (पद)

रहम नजर करो, अब मोरे साई, तुम बिन नहीं मुझे  
 मा-बाप-भाई, रहम नजर करो ॥ धृ० ॥ x 2 ॥ मैं अंधा  
 हूँ बंदा तुम्हारा ॥ x 2 ॥ मैं ना जानूं (x 3), अल्लाइलाही ॥  
 रहम ॥ १ ॥ खाली जमाना मैंने गमाया, ॥ साथी आखरका  
 (x 3) किया न कोई ॥ रहम ॥ २ ॥ अपने मशीदका झाडू  
 गणू है ॥ मालिक हमारे, ॥ (x 3) तुम बाबा साई ॥  
 रहम ॥ ३ ॥

## १२ – पद

तुज काय देऊ सावळया मी खाया तरी हो तुज काय देऊ  
 सद्गुरु मी खाया तरी हो । मी दुबली बटीक नाम्याची  
 जाण श्रीहरि (x 2) ॥ धृ० ॥ उच्छिष्ट तुला देणे ही गोष्ट  
 ना बरी हो (x 2) तू जगन्नाथ, तुज देऊ कशी रे भाकरी ।  
 (x 2) नको अंत मदीय पाहू सख्या भगवंता । श्रीकांता ।  
 माध्यान्ह रात्र उलटोनि गेली ही आता । आण वित्ता । जा  
 होईळ तुझा रे काकडा की राजळांतरी हो । (x 2) आणतील  
 भक्त नैवेद्यहि नानापरी ॥ (x 2) ॥ धृ० ॥

## १३ – श्री सद्गुरु (पद)

श्री सद्गुरु बाबासाई हो ॥ (x 2) ॥ तुज वांचुनि आश्रय  
 नाही, भूतली (x 2) ॥ धृ० ॥ मी पापी पतित धीमंद । (x 2)  
 तारणे मला गुरुनाथा, झडकरी ॥ (x 2) ॥ १ ॥ तू  
 शांतिक्षमेचा मेरू हो (x 2) तू भवार्णवीचे तारू, गुरुवरा ॥  
 २ ॥ गुरुवरा मजसि पामरा, आता उद्धरा (त्वरित लवलाही  
 x 2), मी बुडतो भवभय डोही उद्धरा ॥ (x 2) श्री सद्गुरु० ॥  
 ३ ॥

श्री सच्चिदानंद समर्थ सद्गुरु साईनाथ महाराज की जय

ॐ राजाधिराज योगीराज परब्रह्म साईनाथ महाराज

श्री सच्चिदानंद समर्थ सद्गुरु साईनाथ महाराज की जय

काकडआरतीचा कार्यक्रम समाप्त ।



## माध्यान्ह आरती

दुपारी १२ वाजता

(मध्यान्ह आरती – दोपहर १२ बजे)

### (१) अभंग

घेउनियां पंचारती। कर्स बाबासी आरती॥  
कर्स साईंसी आरती। कर्स बाबासी आरती॥१॥  
उठा उठा हो बांधव। ओंबालूँ हा रमाधव॥  
साईं रमाधव। ओंबालूँ हा रमाधव॥२॥  
कस्त्रीयां स्थीर मन। पाहूँ गंभीर हें ध्यान॥  
साईंचे हें ध्यान। पाहूँ गंभीर हें ध्यान॥३॥  
कृष्णनाथा दत्तसाई। जछो चित्त तुझे पायी॥ साईं  
तुझे पायी। जछो चित्त तुझे पायी॥४॥

### (२) आरती

आरती साईंबाबा सीख्यदातार जीवा। चरणरजातली।  
धावा दासां विसांवा, भक्तांविसांवा॥  
आरती साईंबाबा॥

जाकुनियां अनंग। स्वस्वरपीं राहे दंग। मुमुक्षुजनां  
दाखी। निज डोळां श्रीरंग, डोळां श्रीरंग।  
आरती साईंबाबा॥१॥

जथा मनी जैसा भाव। तथा तैसा अनुभव।  
द्वाविसी द्याधना। ऐसी तुझी ही भाव, तुझी ही भाव।  
आरती साईंबाबा॥२॥

तुमधे नाम ध्यातां। हरे संसृतिव्यथा। अगाध तब  
करणीमार्ग द्वाविसी अनाथा, द्वाविसी अनाथा।  
आरती साईंबाबा॥३॥

कल्युणी अवतार। सगुणब्रह्म साचार। अवतीर्ण  
ज्ञालासे। स्वामी दत्त दिगंबर, दत्त दिगंबर।  
आरती साईंबाबा॥४॥

आठां दिवसां गुरुवारी। भक्त करिती वारी।  
प्रभुपद पहावया। भवभय निवारी, भय निवारी।  
आरती साईंबाबा॥५॥

माझा निजद्रव्यठेवा। तब चरणरज सेवा। मांगणे  
हेंथि आता। तुम्हा देवाधिदेवा, देवाधिदेवा।  
आरती साईंबाबा॥६॥

इच्छत दीन चातक। निर्मल तोय निज सुख।  
पाजावे माधवा या। साभाळ निज आपुली भाक,  
आपुली भाक। आरती साईंबाबा॥७॥

आरती साईंबाबा सीख्यदातार जीवा।  
चरणरजातली। धावा दासां विसांवा, भक्तां  
विसांवा॥ आरती साईंबाबा॥

### (२) (अ) आरती

जय देव जय देव दत्ता अवधृता। साईं अवधृता।  
जोङ्गुनि कर तब चरणीं ठेवितो माथा।  
जय देव जय देव॥

अवतरसी तं येतां धर्मते ग्लानी। नास्तिकान्नाही त  
लाविसि निजभजनी। दाविसि नाना लीला असंख्य  
रूपानी। हरिसी दीनांचे त संकट दिनरजनी॥  
जय देव जय देव॥१॥

यवनस्वरूपी एक्या दर्शनि त्वां दिघले। संशय  
निरसुनियां तददैता धालविले। गोपीचंदा मंदा त्वांधी  
उङ्गरिले। मोमिन वंशी जन्मुनि लोकां तारियले॥ जय  
देव जय देव॥२॥

धद न तत्वीं हिंदूयवनांधा कांही। द्वावायासी ज्ञाला  
पुनरपि नरकेही। पाहसिं प्रेमाने त हिंदू यवनाही।  
दाविसि आत्मत्वाने व्यापक हा साई॥  
जय देव जय देव॥३॥

देवा साईंनाथा त्वत्पदनत व्हावे। परमायामोहित  
जनमोचन इणीं व्हावे। त्वत्क्षया सकलांचे संकट  
निरसावे। देशिल तरि दे त्वद्यथ कृष्णाने गावे॥  
जय देव जय देव॥४॥

जय देव जय देव दत्ता अवधृता। साईं अवधृता।  
जोङ्गुनि कर तब चरणीं ठेवितो माथा।  
जय देव जय देव॥

### (३) अभंग

शिरडी माझे पंढरपुर। साईंबाबा रमावर।  
साईं रमावर, साईंबाबा रमावर॥

शुद्ध भवित चंद्रभागा। भाव पुङ्लीक जागा।  
पुङ्लीक जागा, भाव पुङ्लीक जागा॥

या हो या हो अवधे जन। करा बाबासी वंदन।  
बाबासी वंदन, करा बाबासी वंदन॥

गण म्हणे बाबा साईं। धांव पाव माझे आई।  
पाव माझे आई, धांव पाव माझे आई॥

## (४) नमन

धालीन लोटांगण, वंदीन चरण  
होळ्यांनीं पाहीन रुप तुळे ॥  
प्रेमे आलिंगन, आनंदे पूजिन  
भावे ओंवाळिन म्हणेनामा ॥१॥

त्वमेव माता च पिता त्वमेव  
त्वमेव बंधुश्व सखा त्वमेव।  
त्वमेव विद्या द्रविण त्वमेव  
त्वमेव सर्वं भम् देवदेव ॥२॥

कायेनवाचा भनसेंद्रियैवा  
बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात।  
करोमि यथत्सकलं परस्मै  
नारायणायेति समर्पयामि ॥३॥

अच्युतं केशवं रामनारायणं  
कृष्णदामोदरं वासुदेव हरिम।  
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं  
जानकीनायकं रामचंद्रं भजे ॥४॥

## (५) नामस्मरण

हरे राम हरे राम राम राम हरे हरे।  
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे॥ (इति निशा)

## (६) पूष्पांजली

ॐ यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि धर्माणि  
प्रथमान्यासन्। ते ह नाकं महिमानः सर्वत यत्र  
पूर्वं साध्या संति देवाः॥

ॐ राजाधिराजाय प्रसद्यासाहिने नमो वर्य  
वैश्रवणाय कमहि। स मे कामान्कामकामाय मह्या  
कामेश्वरो वैश्रवणो दद्यातु। कुबेराय वैश्रवणाय  
महाराजाय नमः। ॐ स्वस्ति।

साम्राज्यं भीज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं  
माहाराज्यमाधिपत्यमयं समंतपययी स्यात्सार्वभीमः  
सावयिष आंतादापराधति पृथिव्यै समुद्रपर्यताया  
एकराळिति। तदप्येष श्लोकोऽभिगीतो मरुतः  
परिवेष्टारो मरुत्स्यावसन्नृहे। आविक्षितस्य  
कामप्रेर्विश्वेदेवाः सभासद इति॥

## (७) नमस्काराष्टक

अनंता तुला ते कसे रे स्तवावें। अनंता तुला ते  
कसे रे नमावें। अनंता मुखांचा शिणे शेष नातां।  
नमस्कार साष्टांग श्री साईनाथा ॥१॥

स्मरावें मनीं त्वत्पदां नित्य भावें। उरावें तरी  
भक्तिसाठीं स्वभावें। तरावें जगा तारुन  
मायताता। नमस्कार साष्टांग श्रीसाईनाथा ॥२॥

वसे जो सदा दावया संतलीला। दिसे अज्ञ  
लोकांपरी जो जनाला। परी अंतरी ज्ञान  
कैवल्यदाता। नमस्कार साष्टांग श्रीसाईनाथा ॥३॥

बरा लाधला जन्म हा मानवाचा। नरा सार्थका  
साधनीभूत साचा॥ धरूं सांप्रिमा गळाया अहंता।  
नमस्कार साष्टांग श्री साईनाथा ॥४॥

धरावें करीं सान अल्पज्ञ बाला। करावें अम्हां  
धन्य चुबोनि गाला। मुखीं घाल प्रेमे खरा ग्रास  
आतां। नमस्कार साष्टांग श्रीसाईनाथा ॥५॥

सुरादीक ज्यांच्या पदा वंदिताती। शुकादीक  
ज्यांते समानत्व देती॥ प्रयागादि तीर्थे पदीं नम  
होतां। नमस्कार साष्टांग श्रीसाईनाथा ॥६॥

तुझ्या ज्या पदा पाहतां गोपबाली। सदा रंगली  
चित्स्वस्पीं मिळाली॥ करी रासक्रीडा सर्वे  
कृष्णनाथा। नमस्कार साष्टांग श्रीसाईनाथा ॥७॥

तुला मागतो मागणे एक घावें। करा जोडितो  
दीन अत्यंत भावें॥ भर्वीं मोहनीराज हा तारि  
आता। नमस्कार साष्टांग श्रीसाईनाथा ॥८॥

## (८) प्रार्थना

एसा यईं बा। साईं दिगंबरा। अक्षयस्य अवतारा।  
सवहि व्यापक तं। श्रुतिसारा। अनुसयाष्ट्रिकुमारा ॥९॥  
काशी स्नान जप, प्रतिदिवशीं। कोल्हापुर भिक्षेसी।  
निर्मल नदि तुंगा, जल प्राशी। निद्रा माहुर देशीं  
॥१०॥ झोळी लोंबतसे वाम करीं। त्रिशूल-  
डमर-धारी। भक्तां वरद सदा सुखकारी। देशील  
मुक्ति चारी ॥११॥ पायीं पादुका जपमाला  
कमङ्गल मृगछाला। धारण करिशी बा। नागजटा  
मुगुट शोभतो माथां ॥१२॥ तत्पर तुझ्या या जे  
ध्यानीं। अक्षय त्यांचे सदनीं। लक्ष्मी वास करो  
दिनरजनीं। रक्षिति संकट वासनि ॥१३॥ या  
परिध्यान तुझे गुरुराया। दृश्य करीं नयनां या।  
पूणिनंदसुखे ही काया। लाविसि हस्तिण गाया॥१४॥

## (९) श्रीसाईनाथमहिम्नस्तोत्रम्

सदा सत्स्वरपं चिदानंदकंदं, ज्ञात्संभवस्थानसंहारहेतुम्।  
स्वभक्तेच्छ्या मानुषं दर्शयितं, नमामीश्वरं सदगुरुं  
साईनाथम् ॥१॥

भवध्वांतविघ्वंसमार्तडमीडयं, म्नोवागतीतं  
मुनीर्थनिगम्यम्। जगद्व्यापकं निर्मलं निर्णिं त्वा,  
नमामीश्वरं सदगुरुं साईनाथम् ॥२॥

भवाभोधिमन्नार्दितानां ज्ञानानां, स्वपाद्याश्रितानां  
स्वभक्तिष्ठियाणाम्। समुद्गरणार्थं कल्लौ संभवंतं,  
नमामीश्वरं सदगुरुं साईनाथम् ॥३॥

सदा निंबवृक्षस्य मूलधिवासात्सुधासाकिणं तिक्तमप्यप्तियं  
तम्। तर्हु कल्पवृक्षाधिकं साधयितं, नमामीश्वरं सदगुरुं  
साईनाथम् ॥४॥

सदा कल्पवृक्षस्य तस्याधिमूले भवद्ग्रव्युद्ध्या  
सप्त्यादिसेवाम्। नृणां कुर्वतां भुवितमुक्तिष्ठदं तं,  
नमामीश्वरं सदगुरुं साईनाथम् ॥५॥

अनेकाश्रुतातकर्यलीलाविलासैः,  
समाविष्टकृतेशानभास्वत्प्रभावम्। अहंभावहीनं  
प्रसन्नात्मभावं, नमामीश्वरं सदगुरुं साईनाथम् ॥६॥

सताःक्षिप्तमाराममेवाभिरामं सदा सज्जनैः संस्तुतं  
सद्गमदभिः। जनामोददं भक्तमद्वप्रदं तं, नमामीश्वरं  
सदगुरुं साईनाथम् ॥७॥

अजन्माध्यमेकं परं ब्रह्म साक्षात्क्यं संभवं  
राममेवावतीर्णम्। भवद्दर्शनात्संपुनीतः प्रभोऽहं, नमामीश्वरं  
सदगुरुं साईनाथम् ॥८॥

**श्रीसाईशक्यानिधेष्विकल्पृणा** स्वर्थिसिद्धिप्रद।  
युष्मस्पादरूजग्रभावमतुलं धातापि वक्ताष्क्षमः ॥ सद्भक्त्या  
शरणं कृताजिल्पिष्टं संप्राप्तिष्ठिस्मि प्रभो,  
श्रीमत्साईप्रेशापादकम्लान्नपच्छरप्यं मम् ॥९॥

साईस्पृथत्तराववोत्तमं, भक्तकामविद्युद्गुणं प्रसुत्।  
माययोफृतचित्तशुद्धये, चिंत्याम्यहमहर्निशं मुदा ॥१०॥

शरत्सुधांशुष्टिमप्काशां, कृपापात्रं तत्र साईनाथा  
तदीयपादव्यजस्माश्रितानां स्वच्छस्या ताप्मपाक्षरोतु ॥११॥

उपासनादैवतसाईनाथ, स्तैर्मयो-पासनिना स्तुतस्त्वम्।  
स्मेन्मनो मे तत्र पादयुम्ये, भृङ्गो, यथावजे  
मवन्त्वद्वल्प्यः ॥१२॥

अनेकजन्मर्जीतिपापसंक्षयो, भवेद्भवत्पादसरोजदर्शनात्।  
क्षमस्व स्वनिम्नसाधारूजकगम्भीर्द साईशं गुरो दयानिध ॥१३॥

श्रीसाईनाथचरणामृतप्रतचित्तास्तत्पादसेवनरताज्ज्ञतं च  
भक्त्या। संसारजन्मद्वितीयविभिर्नितास्ते कैवल्यधामं परमं  
समवाप्नुवन्ति ॥१४॥

## (१०) प्रार्थना

करचरणकृतं वाक्कायजं कर्मजं वा  
श्रवणनयनजं वा मानसं वाऽपराधम्।  
विदितमविदितं वा सर्वमेतत्क्षमस्व  
जय जय करुणाब्धे (श्रीप्रभो साईनाथ) ॥१॥

श्रीसच्चिदानंदसदगुरुं साईनाथ महाराज की जय



## धूप आरती

(साध्यकली ६ ॥ अगर ७ बाजना दिनमानप्रभाणे)

### १ – साईबाबा (आरती)

आरतो साईबाबा सौख्यदातार जीवा। चरणरजातलीं।  
धावा दासां विसांवा, भक्तांविसांवा॥  
आरती साईबाबा॥

जागुनियां अनंग। स्वस्वरपीं राहे दंग। मुमुक्षुजनां  
दावी। निज डोळा श्रीरंग, डोळा श्रीरंग।  
आरती साईबाबा॥३॥

जया मनीं जैसा भाव। तया तैसा अनुभव।  
द्यविसी दयाधना। ऐसी तुझी ही भाव, तुझी ही भाव।  
आरती साईबाबा॥२॥

तुमर्थे नाम ध्यातां। हरे संसृतिव्यथा। अगाध तव  
करणीमार्ग द्यविसी अनाथा, द्यविसी अनाथा।  
आरती साईबाबा॥३॥

कलयुगीं अवतार। सगुणब्रह्म साधार। अवतीर्ण  
चालासे। स्वामी दत्त दिगंबर, दत्त दिगंबर।  
आरती साईबाबा॥४॥

आठां दिवसां गुस्वारीं। भक्त करिती वारी।  
प्रभुपद पहावया। भवभय निवारी, भय निवारी।  
आरती साईबाबा॥५॥

माझा निजद्रव्यठेवा। तव चरणरज सेवा। मांगणे  
हेंचि आता। तुम्हा देवाधिदेवा, देवाधिदेवा।  
आरती साईबाबा॥६॥

इच्छित दीन चातक। निर्मल तोय निज सुख।  
पाजावे माधवा या। सांभाळ निज आपुली भाक,  
आपुली भाक। आरती साईबाबा॥७॥

आरती साईबाबा सौख्यदातार जीवा।  
चरणरजातलीं। धावा दासां विसांवा, भक्तां  
विसांवा॥ आरती साईबाबा॥

### २ – शिरडी माझे पंढरपुर (अभंग)

शिरडी माझे पंढरपुर। साईबाबा रमावर।  
साई रमावर, साईबाबा रमावर॥

शुद्ध भक्ति चंद्रभागा। भाव पुंडलीक जागा।  
पुंडलीक जागा, भाव पुंडलीक जागा॥

या हो या हो अवघे जन। करा बाबांसी वंदन।  
बाबांसी वंदन, करा बाबांसी वंदन॥

गण म्हणे बाबा साई। धांव पाव माझे आई।  
पाव माझे आई, धांव पाव माझे आई॥

### ३ – घालीन लोटांगण (नमन)

घालीन लोटांगण, वंदीन चरण  
डोळयांनीं पाहीन रूप तुझे॥  
पेमे आतिंगन, आनंदे पूजिन  
भावे ओंवाळिन म्हणेनामा ॥१॥

त्वमेव माता ध पिता त्वमेव  
त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव।  
त्वमेव विधा द्रविणं त्वमेव  
त्वमेव सर्वे मम देवदेव ॥२॥

कायेनवाचा मनसेद्वियैर्वा  
बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात।  
करीभि यथत्सकलं परस्मै  
नारायणायेति समर्पयाभि ॥३॥

अच्युतं केशवं रामनारायणं  
कृष्णदामोदरं वासुदेव हरिम।  
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं  
जानकीनायकं रामचंद्र भजे ॥४॥

### ४ – नामस्मरण

हरे राम हरे राम राम हरे हरे।  
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे हरे॥ (हस्ति क्रिया)

### ५ – नमस्काराटक

अनंता तुला तें कसें रे स्तवावें। अनंता तुला तें  
कसें रे नमावें। अनंता मुखांचा शिणे शेष नातां।  
नमस्कार साष्टांग श्री साईनाथा॥९॥

स्मरावें मनीं त्वत्पदां नित्य भावें। उरावें तरी  
भक्तिसाठीं स्वभावें। तरावे जगा तासुन  
मायताता। नमस्कार साष्टांग श्रीसाईनाथा॥२॥

वसे जो सदा दावया संतलीला। दिसे अज्ञ  
लोकांपरी जो जनाला। परी अंतरीं ज्ञान  
कैवल्यदाता। नमस्कार साष्टांग श्रीसाईनाथा॥३॥

बरा लाधला जन्म हा मानवाचा। नरा सार्थका  
साधनीभूत साचा॥ धर्सं साईंप्रेमा गळाया अहंता।  
नमस्कार साष्टांग श्री साईंनाथा ॥४॥

धरावें करीं सान अत्यज्ञ बाला। करावें अम्हां  
धन्य चुंबोनि गाला। मुखीं घाल प्रेमे खरा ग्रास  
आतां। नमस्कार साष्टांग श्रीसाईंनाथा ॥५॥

सुरादीक ज्यांच्या पदा वंदिताती। शुकादीक  
ज्यांते समानत्व देती॥ प्रयागादि तीर्थे पदीं नम  
होतां। नमस्कार साष्टांग श्रीसाईंनाथा ॥६॥

तुझ्या ज्या पदा पाहतां गोपबाली। सदा रंगली  
घित्स्वस्फीं भिळाली॥ करी रासक्रीडा सवें  
कृष्णनाथा। नमस्कार साष्टांग श्रीसाईंनाथा ॥७॥

तुला मागतों मागणे एक घावें। करा जोडितों  
दीन अत्यंत भावें॥ भर्वीं मोहनीराज हा तारि  
आतां। नमस्कार साष्टांग श्रीसाईंनाथा ॥८॥

## ६ - ऐसा यई बा (प्रार्थना)

ऐस्ता यई बा। साई दिगंबरा। अक्षयस्प अवतारा।  
सर्वहि व्यापक तं। श्रुतिसारा। अनुसायात्रिकुमारा ॥६॥  
काशी स्नान जप, प्रतिदिवशीं। कोल्हापुर भिक्षेसी।  
निर्मल नदि तुंग, जल प्राशी। निदा माहुर देशीं  
॥७॥९॥ झोळी लोंबतसे वाम करी। त्रिशूल-  
डमर्स-धारी। भक्तां वरद सदा सुखकारी। देशील  
मुकित चारी ॥८॥२॥ पायीं पादुका जपमाला  
कमंडल मृगछाला। धारण करिशी बा। नागजटा  
मुगुट शोभतो माथां ॥९॥३॥ तत्पर तुझ्या या जे  
ध्यानीं। अक्षय त्यांचे सदनीं। लक्ष्मी वास करो  
दिनरजनी। रक्षिसि संकट वालनि ॥१०॥४॥ या  
परिध्यान तुझे गुरुराया। दृश्य करीं नयनां या।  
पूर्णनिंदसुखे ही काया। लाविसि हस्तिण गाया ॥११॥५॥

## ७ - श्री साईंनाथमहिन्मस्तोत्रम्

सदा सत्स्वप्नं चिद्गनंदकंदं, ज्ञात्संभक्ष्यानसंहारहेतुम्।  
स्वभक्तेच्छ्या मनुषं दर्शयितं, नमामीश्वरं सद्गुरुं  
साईंनाथम् ॥१॥

भवध्वांतविध्वंसमार्तडमीडयं, मनोवागतीतं  
मुनीध्यनिगम्यम्। जगद्व्यापकं निर्मलं निरुणं त्वां,  
नमामीश्वरं सद्गुरुं साईंनाथम् ॥२॥

भवध्मोधिम्नार्दितानां ज्ञानां, स्वपाद्याश्रितानां  
स्वभक्तिधियाणाम्। समुद्गरणार्थं कल्ली संभवंतं,  
नमामीश्वरं सद्गुरुं साईंनाथम् ॥३॥

सदा निंबकृक्षस्य मूलाधिवासात्सुधासाविणं तिक्तमप्यप्तिणं  
तप्ता। तर्सं कल्यवृक्षाधिकं साधयंतं, नमामीश्वरं सद्गुरुं  
साईंनाथम् ॥४॥

सदा कल्पवृक्षस्य तस्याधिमूले भवद्गवुद्धया  
सपर्यादिसेवाम्। नृणां कुर्वतां भुक्तिमुक्तिगदं तं,  
नमामीश्वरं सद्गुरुं साईंनाथम् ॥५॥

अनेकाश्रुतात्कर्यलीलाविलासैः,  
समाविष्टक्तेशानभास्वत्प्रभावम्। अहंभावहीनं  
प्रसन्नात्मभावं। नमामीश्वरं सद्गुरुं साईंनाथम् ॥६॥

सतांविश्वमाराममेवाभिरामं सदा सज्जनैः संस्तुतं  
सद्गुरुमध्यमिः। जनामोददं भक्तमद्वदं तं, नमामीश्वरं  
सद्गुरुं साईंनाथम् ॥७॥

अजन्माध्यमेकं परं ब्रह्म साक्षात्स्वयं संभवं  
राममेवावतीर्थम्। भक्तमद्वदं धातापि कवताष्क्षमः ॥ सद्गुरुमध्यमा  
शरणं वृताजलिष्टुं संप्राप्तिष्ठास्मि प्रभो,  
श्रीमत्साईंप्रेशपादकमलाप्राम्यच्छर्प्यं मम् ॥९॥

साईंस्पृष्टस्त्रावोत्तमं, भक्तकामविद्यद्गुरुं प्रसुन्।  
मायथोपहृतचित्तशुद्धये, चिंतयाम्यहमर्निंशं मुद्या ॥१०॥

शरत्सुधांशुप्रतिमध्यकाशं, वृपापात्रं तत्र साईंनाथा  
त्वदीयपादज्जसमाश्रितानां स्वच्छामया तापमयाकरोतु ॥११॥

उपासनादैवतसाईंनाथ, स्तवैर्मयो-पासनिना स्तुतस्त्वम्।  
स्मैन्मनों मे तत्र पादयम्पे, भृङ्गो, यथावजे  
मवर्तदलुक्यः ॥१२॥

अनेकज्ञन्मार्जितपापसंक्षयो, भवेदभवत्यादसरेजद्वर्णितात।  
क्षमस्व स्वविनिपादपूर्जकान्प्रसीद साइंश गुरो दयानिधा ॥१३॥

श्रीसाईंनाथचरणामृतपूतचित्तास्तत्पादसेवनरतास्ततं च  
भक्त्या। संसारज्यदुरितीयविनिर्मितास्ते कैवल्यधामं परमं  
समवाप्नुवन्ति ॥१४॥

## ८ - श्रीगुरुप्रसाद-याचना-दशक

रुसो मम प्रियांबिका, मजवरी पिताही रुसो ।

रुसो मम प्रियांगना प्रियसुतात्मजाही रुसो ॥

रुसो भगिनि बंधुही, श्वशुर सासुबाई रुसो ।

न दत्तगुरु साई मा, मजवरी कधीही रुसो ॥१॥

पुसो न सूनबाई त्या, मज न आतृजाया पुसो ।

पुसो न प्रिय सोयरे, प्रिय सगे न ज्ञातीपुसो ॥

पुसो सुहृद ना सखा, स्वजन नाप्तबंधू पुसो ॥

परी न गुरु साई माए, मजवरी कधीही रुसो ॥२॥

पुसो न अबला मुले, तरुण वृद्धही ना पुसो ।

पुसो न गुरु घाकुटे, मज न थोर साने पुसो ॥

पुसो तच भलेबुरे, सुजन साधुही ना पुसो ।

परी न गुरु साई मा, मजवरी कधीही रुसो ॥३॥

रुसो चतुर तत्त्ववित् विबुध प्राज्ञ ज्ञानी रुसो ।

रुसोहि विदुषी स्त्रिया, कुशल पंडिताही रुसो ॥

रुसो महिपती यती भजक तापसीही रुसो ।

न दत्तगुरु साई मा, मजवरी कधीही रुसो ॥४॥  
 रुसो कवि क्रष्णी मुनी अनघ सिद्ध योगी रुसो ।  
 रुसो हि गृहदेवता, नि कुलग्रामदेवी रुसो ॥  
 रुसो खल पिशाच्छही, मलिन डाकिनीही रुसो ।  
 न दत्तगुरु साई मा मजवरी कधीही रुसो ॥५॥  
 रुसो मृग खग कृमी, अखिल जीवजंतु रुसो ।  
 रुसो विटप प्रस्तरा अचल आपगाढ़ी रुसो ।  
 रुसो ख पवनागिन वार अवनि पंचतत्त्वे रुसो ।  
 न दत्तगुरु साई मा, मजवरी कधीही रुसो ॥६॥  
 रुसो विमल किन्नरा अमल यक्षिणीही रुसो ।  
 रुसो शशि खगादिही गगनि तारकाही रुसो ॥  
 रुसो अमरराजही अदय धर्मराजा रुसो ।  
 न दत्तगुरु साई मा, मजवरी कधीही रुसो ॥७॥  
 रुसो मन सरस्वती, चपलवित्त तेही रुसो ।  
 रुसो वपु दिशाखिला कठिण काल तोही रुसो ॥  
 रुसो सकल विश्वही मयि तु ब्रह्मगोल रुसो ।  
 न दत्तगुरु साई मा, मजवरी कधीही रुसो ॥८॥  
 विमूढ म्हणूनी हसो, मज न मत्सराही डसो ।  
 पदाभिरुचि उल्हसो, जननकर्दमी ना फसो ।  
 न दुर्ग धृतिचा धसो, अशिवभाव मागे खसो ।  
 प्रपञ्चि मन हे रुसो, दृढ विरक्ति चित्ती ठसो ॥९॥  
 कुणाचिहि घृणा नसो, न च स्पृहा कशाची असो ।  
 सदैव हृदयी वसो, मनसि ध्यानि साई वसो ॥  
 पदी प्रणय वोरसो, निखिल दृश्य बाबा दिसो ।  
 न दत्तगुरु साई मा, उपरि याचनेला रुसो ॥१०॥

### ९ – पुष्टांजली

ॐ यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि धर्माणि  
 प्रथमान्यासन् । ते ह नाकं महिमानः सर्थंत यत्र  
 पूर्वं साध्या संति देवाः ॥

ॐ राजाधिराजाय प्रसद्यसाहिने नमो वय  
 वैश्रवणाय कृमहि । स मे कामान्कामकामाय महां  
 कामेश्वरो वैश्रवणो दद्यातु । कृबेराय वैश्रवणाय  
 महाराजाय नमः । ॐ स्वस्ति ।

साम्राज्यं भीज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठयं राज्यं  
 माहाराज्यमाधिपत्यमयं समंतपययिं स्यात्साविभीमः  
 सावयिष आंतादापराधति पृथिव्ये समुद्रपर्यताया  
 एकराङ्गिति । तदप्येष श्लौकोऽभिगीतो मरुतः  
 परिवेष्टारो मरुत्स्यावसन्जुहे । आविक्षितस्य  
 कामप्रेरिश्वेदेवाः सभासद इति ॥

### (१०) प्रार्थना

करवरणकृतं वाक्कायजं कर्मजं वा  
 श्रवणनयनजं वा मानसं वाऽपराधम् ।  
 विदितमविदितं वा सर्वमेतत्कामस्व  
 जय जय करुणाब्धे श्री प्रभो साईनाथ ॥१॥

श्री सच्चिदानन्द सद्गुरु साईनाथ महाराज की जय  
 ॐ राजाधिराज योगीराज परब्रह्म साईनाथ महाराज  
 श्री सच्चिदानन्द सद्गुरु साईनाथ महाराज की जय



## शोजारती

(रात्रीं १० बाजता)

### १ – पांचाही तत्वांची आरती

ओवळू आरती माझ्या सद्गुरुनाथा, माझ्या साईनाथा ॥  
पांचाही तत्वांचा दीप लाविला आता ॥ निर्गुणाची स्थिति  
कैसी आकारा आली, बाबा आकारा आली। सर्वा घटी  
भरूनि उरली साई माउली ॥ १ ॥ ओवाळू... घृ. ॥ रज  
तम सत्त्व तिघे माया प्रसवली, माझ्यावर माया प्रसवली।  
मायेचिये पोटीं कैसी मायाउद्भवली ॥ २ ॥ ओंवाळू...  
घृ. ॥ सप्तसागरीं कैसा खेल मांडीला, बाबा खेल  
मांडीला ॥ खेळूनियां खेळ अवधा विस्तार केला ॥ ओवाळू  
... घृ. ॥ ब्रह्मांडीची रचना कैसी दाखविली डोळा, बाबा  
दाखविली डोळा ॥ तुका म्हणे माझा स्वामी कृपाळू भोळा ॥  
सद्गुरु (साई सदगुरु) भोळा ॥ ओवाळू... घृ. ॥

### २ – आरती ज्ञानरायाची

आरती ज्ञानराजा । महाकैवल्यतेजा । सेविती साधुसंत । मनु  
वेधला माझा ॥ आरती ज्ञानराजा ॥ घृ. ॥ लोपले ज्ञान  
जगी । हित नेणती कोणी । अवतार पांडुरंग । नाम ठेविले  
ज्ञानी ॥ १ ॥ आरती ज्ञानराजा ॥ घृ. ॥ कनकाचे ताट  
करी । उम्या गोपिका नारी । नारद तुंबर हो । सामगायन  
करी ॥ २ ॥ ॥ आरती ज्ञानराजा ॥ घृ. ॥ प्रगट गुह्य बोले ।  
विश्व ब्रह्माचि केले । राम जनार्दनी । पायी मस्तक  
ठेविले ॥ ३ ॥ आरती ज्ञानराजा ॥ घृ. ॥

### ३ – आरती तुकारामाची

आरती तुकारामा । स्वामी सद्गुरुधामा । सच्चिदानन्द मूर्ती ।  
पाय दाखवी आम्हां ॥ आरती तुकारामा ॥ घृ. ॥ राघवे  
सागरात । जैसे पाषाण तारिले । तैसे हे तुकोबाचे । अभंग  
रक्षिले ॥ १ ॥ घृ. ॥ तुकिता तुलनेसी । ब्रह्म तुकासी आले ।  
म्हणोनी रामेश्वरे । चरणी मस्तक ठेविले ॥ २ ॥ घृ. ॥

### ४ – जय जय साईनाथ

जय जय साईनाथ आता पहुऱवे मंदिरी हो । (x2) ।  
आळवितो सप्रेमे तुजला आरती घेउनि करी हो ॥ जय  
जय साईनाथ आता प्रभुडवे मंदिरी हो ॥ घृ. ॥ रंजविसी  
तू मधुर बोलुनी माय जशी निज मुला हो । (x2) भोगिसि  
व्याधी तूच हस्तनिया निजसेवकदुखाला हो । (x2) धावुनि  
भक्तव्यसन हरिसी दर्शन देसी त्याला हो । (x2) झाले  
असतिल कष्ट अतीशय तुमचे या देहाला हो ॥ १ ॥ जय ॥  
घृ. ॥ क्षमा शयन सुंदर ही शोभा सुमनशेज त्यावरी हो ।  
(x2) ध्यावी थोडी भक्तजनांची पूजनादि चाकरी हो ।  
(x2) ओवाळीतो पंचप्राण, ज्योति सुमती करी हो ॥ (x2)  
सेवा किंकर भक्त प्रीती अत्तर परिमळ वारी हो ॥ २ ॥  
जय ॥ घृ. ॥ सोङ्गुनि जाया दुःख वाटते साई त्वच्चरणांसी  
हो । (x2) आज्ञेस्तव तव आशीप्रसाद घेउनि निजसदनासी  
हो । (x2) जातो आता येऊ पुनरपि त्वच्चरणाचे पाशी हो ।  
(x2) उठवू तुजला साईमाउले निजहित साधायासी हो ॥  
३ ॥ जय ॥ घृ. ॥

### ५ – आता स्वामी सुखे

आता स्वामी सुखे निद्रा करा अवधूता । बाबा करा  
साईनाथा । चिन्मय हे सुखधामा जाऊनि पहुऱा एकांता ॥  
घृ. ॥ वैराग्याचा कुंचा घेउनि चौक झाडीला । बाबा चौक  
झाडीला । तयावरी सुप्रेमाचा शिडकावा दिघला ॥ १ ॥  
आतां ॥ घृ. ॥ पायघडया घातल्या सुंदर नवविधा भक्ति ।  
बाबा नवविधा भक्ति ॥ ज्ञानाच्या समया लावुनि उजळल्या  
ज्योति ॥ आतां ॥ घृ. ॥ भावार्थाचा मंचक हृदयाकाशी  
टांगिला ॥ बाबाकाशी टांगिला ॥ मनाची सुमने करूनी  
केले शेजेला ॥ ३ ॥ आतां ॥ द्वैताचे कपाट लावुनि एकत्र  
केले । बाबा एकत्र केले ॥ दुर्बुद्धीच्या गाठी सोङ्गुनि पडदे  
सोडीले ॥ ४ ॥ आतां ॥ घृ. ॥ आशा तृष्णा कल्पनेचा सोङ्गुनि  
गलबला । बाबा सोङ्गुनि गलबला ॥ दया क्षमा शांति दासी

उम्म्या सेवेला ॥ ५ ॥ आतां० घृ ॥ अलक्ष्य उन्मनी घेऊनी  
बाबा नाजुक दुशाला । बाबा नाजुक दुशाला ॥ निरंजन  
सद्गुरु स्वामी निजविले शोजेला ॥ आतां० ॥६ ॥  
सद्गुरु साईनाथ महाराज की जय ॥ श्री गुरुदेव दत्त ॥

#### ६ – प्रसाद मिळण्याकरिता (अभंग)

पाहे प्रसादाची वाट । घावे घुवोनिया ताट ॥१ ॥  
शेष घेऊनी जाईन । तुमचे झालिया भोजन ॥२ ॥  
झालो आता एकसेवा । तुम्हा आळवितो देवा ॥३ ॥ (x2)  
तुका म्हणे आता वित्त । करुनि राहिलो निश्चित ॥४ ॥  
(x2)

#### ७ – प्रसाद मिळाल्यानंतर (पद)

पावला प्रसाद आता विठे निजावे । बाबा आता निजावे ।  
आपुला तो श्रम कळो येतसे भावे ॥१ ॥  
आता स्वामी सुखे निघा करा गोपाला । बाबा साई दयाळा ।  
पुरले मनोरथ जातो आपुलो स्थळा ॥२ ॥  
तुम्हांसी जागवू आम्ही आपुल्या चाडा । बाबा आपुल्या चाडा ।  
शुभाशुभ कर्म दोष हरावया पीडा ॥३ ॥ आता स्वामी...  
तुका म्हणे दिघले उच्छिष्टाचे भोजन । उच्छिष्टाचे भोजन ।  
नाही निवडिले आम्हां आपुल्या भिन्न ॥४ ॥ आता स्वामी....

श्री सच्चिदानन्द सद्गुरु साईनाथ महाराजकी जय ।

ॐ राजाधिराज योगीराज परब्रह्म

– शोजारतीचा कार्यक्रम संपूर्ण –